

उमरी व पोहरादेवी ता.मानोरा जि.वाशिम  
या तीर्थक्षेत्राच्या विकास आराखड्यातील  
कामांना निधी वितरीत करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन  
ग्राम विकास विभाग  
शासन निर्णय क्रमांक: तीर्थवि-२०२५/ई-११९७४१८/यो-११  
बांधकाम भवन, २५ मईबान पथ  
फोर्ट, मुंबई ४०० ००१  
दिनांक : १८ जुलै, २०२५

**संदर्भ:-**

- १) नियोजन विभाग, शासन निर्णय क्र. तीक्षेवि-२०१५/प्र.क.६/१४४४, दिनांक ४ जून २०१५.
- २) ग्रामविकास विभाग, शासन निर्णय क्र. तीर्थवि-२०१९/प्र.क्र.११५/ योजना-६, दि.१०.०१.२०२३.
- ३) ग्रामविकास विभाग, शासन शुद्धीपत्रक क्र: तीर्थवि-२०१९/प्र.क्र.११५/यो-६, दि.१७.०१.२०२३.
- ४) ग्रामविकास विभाग, शासन निर्णय क्र. तीर्थवि-२०१९/प्र.क्र.११५/ योजना-६, दि.२९.०३.२०२३.
- ५) ग्रामविकास विभाग, शासन निर्णय क्र. तीर्थवि-२०२३/प्र.क्र.२६८(भाग-२)/यो-११, दि.१८.१.२०२४.
- ६) ग्रामविकास विभाग, शासन निर्णय क्र. तीर्थवि-२०२३/प्र.क्र.२६८(भाग-२)/यो-११, दि.०७.०२.२०२४.
- ७) ग्रामविकास विभाग, शासन निर्णय क्र. तीर्थवि-२०२४/प्र.क्र.७८ /यो-११, दि.११.०६.२०२४.
- ८) ग्रामविकास विभाग, शासन निर्णय क्र. तीर्थवि-२०२४/प्र.क्र.७८ /यो-११, दि.२५.११.२०२४.
- ९) जिल्हाधिकारी, वाशिम यांचे पत्र क्र.जिनिसवा/ससंअ/पव्य/३७१/२०२५, दि.१४.०५.२०२५.

**प्रस्तावना :-**

उमरी व पोहरादेवी ता.मानोरा, जि.वाशिम या तीर्थक्षेत्राच्या विकास आराखड्यास संदर्भ क्र. २, ३ च्या शासन निर्णयान्वये एकूण रक्कम रु. ३२६.२४ कोटी इतक्या रकमेची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. संदर्भ क्र. ४, ५, ६, ७ व ८ च्या शासन निर्णयान्वये अनुक्रमे रक्कम रु.८१.०० कोटी, रु.३.०० कोटी, रु.५९.९१ कोटी, रु.१०.०० व रु.२२.०० कोटी असा एकूण रक्कम रु. १७५.९१ कोटी इतका निधी जिल्हाधिकारी, वाशिम यांना वितरीत करण्यात आला आहे. संदर्भ क्र.९ च्या पत्रान्वये जिल्हाधिकारी, वाशिम यांच्याकडून निधी मागणीचा प्रस्ताव प्राप्त झाला होता. त्यानुसार, सदर तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी करावयाच्या विकास कामांना निधी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

**शासन निर्णय :-**

“श्री संत सेवालाल महाराज पोहरादेवी, जि.वाशिम (कार्यक्रम) ३१, सहायक अनुदाने (२५१५ २५८४) या योजनेअंतर्गत सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाकरिता रु.३०.०० कोटी इतका निधी अर्थसंकल्पित करण्यात आला आहे. उपलब्ध तरतुदीतुन उमरी व पोहरादेवी ता.मानोरा, जि.वाशिम या तीर्थक्षेत्रातील विकास कामांसाठी रु.९,००,००,००० (रुपये नऊ कोटी फक्त) इतका निधी जिल्हाधिकारी, वाशिम यांना याद्वारे वितरीत करण्यात येत आहे.”

२. जिल्हाधिकारी, वाशिम यांनी प्रशासकीय मान्यता दिलेल्या कामावरच सदर निधी खर्च करावा. तसेच संदर्भाधीन शासन निर्णय क्र. २ व ३ मधील मंजूर कामे पूर्ण करण्याकरिता शासन उक्त निधी वितरीत करीत आहे. सबब, सदर निधी संबंधित कार्यान्वयन यंत्रणेला वितरीत करताना व प्रत्यक्ष खर्च करताना

तसेच सदर कामे पूर्ण करताना उपरोक्त संदर्भाधीन शासन निर्णय क्र. २ व ३ मध्ये नमूद अटी-शर्ती व त्यामध्ये दिलेले संबंधित निदेश व प्रचलित नियम लागू राहतील.

३. सदर कामांच्या अंदाजपत्रकास सक्षम प्राधिकाऱ्यांची तांत्रिक मंजूरी असल्याची व बांधकामासाठी आवश्यक जागा ग्रामपंचायत/जिल्हा परिषद मालकीची आहे, याची जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील कार्यकारी समितीने खात्री करून पुढील कार्यवाही करावी.

४. मंजूर निधीचा योग्य विनियोग होण्यासाठी व कोणत्याही प्रकारची अनियमितता होणार नाही या दृष्टीने जिल्हाधिकारी, वाशिम यांनी दक्षता घ्यावी, सदर कामांचा त्यांनी वेळोवेळी आढावा घेऊन कामावर देखरेख ठेवावी व कामांचा भौतिक प्रगती अहवाल व खर्चाची माहिती विहित मुदतीत सादर करावी. तसेच, जिल्हाधिकारी, वाशिम यांनी या योजनेकरिता झालेल्या/ होणाऱ्या खर्चाचा आढावा घेऊन महालेखापाल कार्यालयातील खर्चाशी ताळमेळ घेऊन त्यामध्ये तफावत राहणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी व सदर निधी आवश्यक बाबींवर खर्च झाला असल्याचे उपयोगिता प्रमाणपत्र शासनास व महालेखापाल कार्यालयास सादर करावे.

५. राज्य शासनामार्फत वेळावेळी प्रस्तुत योजनेविषयी व वित्त विषयक वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले आदेश/नियम/शासननिर्णय/वित्तीय नियमावली यांची अंमलबजावणी करून वरील वितरीत तरतूदीचा विनियोग करण्याच्या अधीन राहून उपरोक्त तरतूद वितरीत करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

६. सदर कामांचे नियोजन व खर्चाचे सनियंत्रण, नियोजन विभाग, शासन निर्णय क्रमांक तीक्षेवि २०१५/प्र.क. ६/१४४४, दिनांक ४ जून, २०१५ अन्वये गठीत करण्यात आलेल्या जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय कार्यकारी समितीकडे सोपविण्यात येत आहे. समितीची कार्यक्षमता शासन निर्णयात नमूद केल्यानुसार राहिल.

७. याबाबत प्राप्त होणाऱ्या निधीकरिता जिल्हा नियोजन अधिकारी / सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी, वाशिम यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे. तसेच जिल्हाधिकारी, वाशिम यांना नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे.

८. त्याचप्रमाणे सर्व संबंधितांचे लक्ष या विभागाच्या शासन निर्णय दि.१६/११/२०१२ कडे वेधण्यात येत असून पशुहत्या व अंधश्रद्धा वाढीला प्रोत्साहन देणाऱ्या तीर्थक्षेत्रांना निधी वितरीत केला जाणार नाही. सबब, संबंधित तीर्थक्षेत्रस्थानी असे प्रकार शासनाच्या निदर्शनास आल्यास योग्य ती कार्यवाही केली जाईल व शासकीय अनुदान थांबविले जाईल.

९. जिल्हास्तरीय कार्यकारी समितीने कामांच्या अंमलबजावणीसाठी संबंधित कार्यान्वयीन यंत्रणांशी समन्वय साधावा व कामे विहित कालावधीत पूर्ण होण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात.

१०. उपरोक्त कामांवरील खर्च मागणी क्र.एल ०३, २५१५ इतर ग्रामविकास कार्यक्रम १९६, जिल्हापरिषदांना सहाय्य (००) (०९) ग्रामीण भागातील यात्रास्थळांच्या विकासासाठी विशेष कार्यक्रम श्री संत सेवालाल महाराज, पोहरादेवी, जि.वाशिम (२५१५ २५८४) (कार्यक्रम) ३१ सहाय्यक अनुदाने या लेखाशीर्षाखाली सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाच्या मंजूर तरतुदीतून भागविण्यात यावा.

११. सदर शासन निर्णय नियोजन विभागाच्या मान्यतेने व वित्त विभागाच्या अनौ. संदर्भ क्र. ४०८/२०२५/व्यय-१५, दि. १०.०६.२०२५ अन्वये दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे. तसेच, सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या शासन परिपत्रक क्र: अर्थसं-२०२५/प्र.क्र.४४/अर्थ-३, दि. ०७ एप्रिल, २०२५ अन्वये अटींची व शर्तीचे पालन करून निर्गमित करण्यात येत आहे.

१२. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२५०७१८१३०७१७७७२० असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(का.गो. वळवी)  
सह सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रत,

- १) मा. राज्यपाल, महाराष्ट्र राज्य, मलबार हिल, मुंबई,
- २) मा. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई,
- ३) मा. उपमुख्यमंत्री (नगरविकास) यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई,
- ४) मा. उपमुख्यमंत्री (नियोजन व वित्त) यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई,
- ५) मा. मंत्री (ग्रामविकास) यांचे खाजगी सचिव,
- ६) मा. राज्यमंत्री (ग्रामविकास) यांचे खाजगी सचिव,
- ७) महालेखापाल, लेखा व अनुज्ञेयता, १/२, महाराष्ट्र, मुंबई/ महाराष्ट्र-२ नागपूर.
- ८) महालेखापाल, लेखा व परिक्षा, १/२, महाराष्ट्र, मुंबई/ महाराष्ट्र-२ नागपूर.
- ९) मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
- १०) मा. अपर मुख्य सचिव, नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ११) मा. अपर मुख्य सचिव, वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.
- १२) मा. प्रधान सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई.
- १३) विभागीय आयुक्त, आयुक्त कार्यालय, अमरावती विभाग, अमरावती.
- १४) जिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, वाशिम.
- १५) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, वाशिम.
- १६) मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद, वाशिम.
- १७) अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, अकोला.
- १८) जिल्हा कोषागार अधिकारी, वाशिम.
- १९) नियोजन विभाग (का. १४७४ / १४४४) मंत्रालय, मुंबई-३२.
- २०) वित्त विभाग (व्यय - १५, अर्थसंकल्प- १६/१७), मंत्रालय, मुंबई ३२.
- २१) कक्ष अधिकारी, कार्यासन क्र. वित्त-७, वित्त-१, वित्त-८, ग्रामविकास विभाग, मुंबई.
- २२) निवड नस्ती (का. यो-११), ग्रामविकास विभाग, मंत्रालय, मुंबई.